India should be the first to adopt digital currency, opine experts



(L-R) Abhinay Trivedi, Founder Street Journos, Dr Ajit Ranade, Chief Economist, Aditya Birla Group, Vijay Kalantari, President AIAI, Vijay Mukhi, Cyber Security Expert, Saurabh Mukherjea, CFA, CEO Ambit Capital.

By A Business Reporter

n a panel discussion on 'Future of Black Money', organized by India Association Industries (AIAI) and World Trade Centre Mumbai, India's leading experts on digitization and economists agreed that India had the opportunity to be the first country to implement a completely digital financial framework by adopting Bharat Coin - a digital currency on the lines of Bitcoin - and by redefining the legal tender in the wake of an unexpected demonetisation. The participants felt that demonetisation alone would not result in reducing counterfeiting, anonymous terrorist funding or curbing the black money.

Vijay Kalantri, President, AIAI said, "The demonetisation move will have a profound impact in the long run." He reminded them that it

was not fair to compare the current demonetisation move with that of 1978, as the latter replaced a mere 3% currency in circulation, as against 86% today. Big reforms such as demonetisation needed meticulous planning and, as its success lies in effective implementation, India had a wonderful opportunity to move to the next level.

Renowned cyber security expert Vijay Mukhi spoke of the success of Bitcoin and the blockchain technology behind it. He said that many financial institutions and central banks had recognized the importance of blockchain technology and introduced pilot projects to ascertain its viability in the long term.

Dr. Ajit Ranade, Chief Economist, Aditya Birla Group, said that one needed to be cautious about using Bharat Coin to counter black money. "Black money is not static.

Policy makers would also need to tackle tax evasion and widen the tax net."

Saurabh Mukheriea, CEO of Ambit Capital, said that the government would need to use various innovative methods to promote a cashless economy by limiting the supply of cash. He expected the government to bring in a host of measures to further tighten generation of black money.

The proposed Bharat Coin would hacking-proof blockchain technology and envisages considerable investments for implemen-

Mukhi felt that it would be yet another revolutionary step by the government and the RBI to introduce the proposed Bharat Coin, as it could bring in the much needed transparency in the system. He will be presenting a white paper on the concept to the government.

HighLights

अशोका बिल्डकॉनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

॥ नाशिक : 'लार्जेस्ट रोड सेफ्टी लेसन'साठी अन्नोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नॉद करण्यात आली आहे. अशोका बिल्डकॉन कंपनीने त्यांचा ६०० वा रस्त सुरक्षा जागृती उपक्रम राबवून 'सर्वात मोटा रस्ता सुरक्षा उपक्रम' म्हणून गिनीड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये । ।व गाजवले आहे.साँव राज्यांतील १७ शहरांतील ६०० शाळांमध्ये रस्ता सुरक्षा जागृती उपक्रम राबवण्यात आला होता. जवळजवळ २ लाख ८० हजार स्पर्धकांनी कार्वशाव्यमध्ये ग्रहणाय चेतला. तसेच शाव्य च महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षेविषयीची व्याख्याने, ट्रक व बस चालकांसोबत चर्चासत्रे, मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिक्षिरे. लोकांसमीर भाषणांचे आवोजन विविध उपक्रमांचा समावेश अशोका रस्ता सुरक्षा अभिवानांतर्गत करण्यात आला होता.

नोबल हाराजिन आणि

लायन्स क्लब्जमध्ये करार

॥ मुंबई : नोबल हावजिन या जगभरांतील आघाडीच्या ॲडल्ट डायपर उत्पादक कंपनीने जावाद्याचा जडरट डायपर उत्पादक कपनान लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल (इंडिया) या संस्थेने वर्षभरांत देशभरांतील वयोवृद्ध लोकांना ॲडल्ट डायपर्स ५० टक्के सवलतीच्या दरांत जडल्ट डावपस ५० टक्क सवलताचा दरात उपलब्ध करून देण्वासाठी सहस्वर्व करार केला आहे. या उपक्रमाची सुरुवात ही अशा वयोवृद्ध लेकांना साहाव्य करणारी उरणार आहे ज्यांना अंधरुणात किंवा कपड्यांमध्ये लघवी होते व त्वाचे त्यांना भान नसते, साधारणपणे ही समस्या अधिक वव ग्लाटेल्वांना होताना दिसते. लायन्स वलक्रजच्या भारतातील ६४०० वलक्रजच्या नेटवर्कच्या माध्वमातून नोबल हायजिनतर्फे ३० कोटी रुपयांचे हे साहाय्य वर्षाला १०००हून अधिक वद्धाश्रमांना करण्यात वेणार आहे

नोकरी शोधणाऱ्यांसाठी हुनरचे विशेष फीचर

॥ मुंबई: हुनर हे प्रशिक्षण क्षेत्रातील संकेतस्थळ प्रशिक्षण हवे असणाऱ्यांना आणि ते देणाऱ्यांना एकमेकांशी जोडून देणारे असून त्यांनी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारसाढी अभ्वासक्रम शिफारस हे नवीन फीचर दाखल केले आहे. हे नवीन फीचर उमेदवारांना नोकर भरती मंचाव आधारे मदत करेल. हनरद्वारे करण्यात आलेल्य प्रभाजित्यासानुसार एका सुनिश्चित जीव रोलसाटी अर्ज करण्यात वेणाऱ्या ६० टक्के उमेदवारांना त्यांच्या एका विशिष्ट कौशल्य प्रावीण्याच्या अभावी नुकार मिळतो. वा समस्वेचे नृशक्रण हरण्यासाठी हनर अभ्वासक्रम शिफारस ही सविध चेऊन आले आहे, जे उमेदवारांच्या कामासा लागणाऱ्या आवश्वकतेनुसार योग्य अभ्वासक्र निवडण्यासाठी त्वांची मदत करते.

होंडा कार्सचा मेगा सेवा कॅम्प ॥ मुंबई : होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) कंपनीने देशभरात मेगा सेवा

(६५वाजवर्स) मनान अहे. २५ जानेवारी रु०१७ पर्वंत चालणारे हे मेगा सेवा कॅम्प मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, गुवाहाटी, कोची, जयपुर, अहमदाबाद, गोवा, पुणे, नाशिक आणि विजववादा या (एचसीअ आणं ।वजववाडा व (एचसाआयर्श)च्या सर्व पॅन-इंडिया नेटवर्कमधील २२० कहरांतील ३३१ डील्सशिपमध्ये होणार असून टायर-१, टायर-२, टायर-३ आणि सर्व मेट्रे आणि मिनी मेट्रोमध्ये होणार आहेत.

इफेक्स बिझनेस

सोल्यशन्सची व्यवसाय सेवा

॥ मुंबई : 'इफेक्स विश्वनेस सोल्युशन्स'ने नुकतेच ताहा इंटरनॅशनळ/श्रीदुर्गा नवीन ग्राहक मिळवळे असून त्वांच्यातीळ व्यवसाय सुधारणा आणि वृद्धीची नवीन पातळी साध्य करण्वाची जान वृक्षाचा नवान नावळ चाटन नर-नाव जबाबदारी कंपनीवर असणार आहे. इफेक्स विझनेस सोल्युशन्सचे संस्थापक हार्दिक हर्सोर यांनी आपल्या व्यवसाय सेवेबाबत म्हटले की. देन नवीन ग्राहकांबरोबर प्रवास सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. प्रॅपिल एक्सिलन्स कम्युनिटीच्या माध्वमातून आम्ही आमच्या वा क्लाएटना केवळ एका वर्षात उदिष्टपूर्ती गाटून देऊ, भसा आम्हाला पूर्ण विश्वास आहे

प्रभात डेअरीच्या कंझ्युमर बिझनेस हेड पदी मुथर बाशा

। मुंबई : हिंदुस्थान युनिलिक्हर आणि ब्रिटानिया सारख्या जागतिक ख्यातीच्य एफएमसीजी संघटनांमध्ये २५ वर्षांहन अधिक राज्य से आणि करटान में विदेशका अनुषव असलेले नामांकित मुखर बागा प्रभात डेअरी लिमिटेडच्या बिझनेस हेड - कंझ्नुमरपदी रुजू झाले आहेत,प्रभातमध्ये पदभार सांभाळण्यापूर्वी बाशा हे अमेरिकेच्या गोल्डमन सेंच अ मित्सुईचा पाठिंबा असलेल्य ग्लोबल कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड वा कंपनीत जनरल मॅनेजर आणि ग्रेल्य विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

मुथ्थुट कॅपिटल सर्व्हिसेसँच्या नफ्यात वाढ

मुंबई : मुथ्युट कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०१७ चा तिसऱ्या तिमाहीत ६.४४ कोटी रुपयांच्या एकुण नफ्यात ७ टक्क्यांची वाढ झाली आहे तुमाही अखेर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतचे कंपनीचे वित्तीय निकालांना कोची येथे झालेल्वा बैठकीत संचालक मंडळाने मान्यता दिली बठकात संचालक मंडळान मान्यता ।दला आहे.मुध्थुट कॅपिटलने दुचाकीच्या कर्ज वाटपात आर्थिक वर्ष २०१७ च्या तिसऱ्या तिमाहीत तब्बल ४६ टक्क्यांची प्रगती केली आहे.

अर्थसंकल्पात करांचे दर कमी होण्याची अपेक्षा – गाडगी

। **मुंबई**: आगामी अर्थसंकल्पामधून आम्हाला करमाफीसाठीच्या श्रेणीची मर्यादा वाढण्याची, तसेच करांचे दर कमी होण्याची अपेक्षा आहे व जीएसटी कर व्यवस्था लागू होत असून ती संघटित अलंकार ब्रॅंड्ससाठी लाभदायक ठरेल. वा करामळे सोऱ्याच्या तस्करीला आव्य बसेल व न नेपाल ब्रेसिट स्मितित स्मितित हो स्मितित हो स्मितित हो स्मित्व हो हो स्मित्व हो हो स्मित्व हो हो स्मित्व हो स निर्वेत्रण येईल, अस्सा विक्वास पीएनजी ज्वेलसीचे अध्यक्ष च व्यवस्थापकीय संचालक व इंडियन बुल्यिन ज्वेलसी असोसिएशनचे संचालक सौरम

ु गाडगीळ वांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण चेटली नोटबंदीच्या पार्श्वभमीवर अर्थसंकल्प सादर करताना अर्थव्यवस्थे ची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी काथ उपायबोजना राववणार, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सौरम गाडगीळ यांनी अर्थसुंकल्पाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त करताना म्हटले की, उत्पादन शुल्क, मूल्ववर्धित कर, सेवाकर व जकात कर असे स्थानिक, तसेच केंद्रीय कर या जीएसटी करात सामावले जातील. सरकार सोन्यावरील आयात शुल्क आणि विविध कर्जावरील व्वाज दर कमी करेल, अभी शक्वता वाटते, अशीही अपेक्षा आहे,

मेरेही गाडगीळ यांनी म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रात शून्य टक्के जीएसटी/व्हॅट हवे – डॉ. नायर

आरोग्व कव्हरेज आणि बावोमी उपकरण उत्पादनामध्ये, आवश्यक औषधे आणि कन्द्रवमेबल्स(इम्प्लाण्टस) मध्ये शन्य जान कर्युनाअस्त्र (२००२६) गर्न रूप टक्के जीएसटी/व्हेंट या पंदाच्या वर्षीच्या अर्थसंकरुपाकडून अपेक्षा आहेत, असे मत अमृता इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या मेडिकल डाक्रेक्टर डॉ. प्रेम नायर यांनी व्यक्त

..... रतातील ७० दशलक्ष लोक वरिकारेषेखाली भारताताल ५० दशल्ख लांक वार्कारत्वाला अहित वार्क कार मण्डेल आपन्य वुट्येबीबाडी सोस् शकत नसलेले कॅटास्ट्रोफिक आजारांचे स्वच होत्य रक्षाला आर्थिकट्ट्या टिकाऊ आणि कार्यात्व कर्तात्व कर्यात्व कर्यात्व कर्यात्व कर्यात्व कर्यात्व कर्यात्व कर्यात्व कर्यात्व कर्यात्व क्षात्व कर्यात्व व्यक्ति आर्थेल हिन्द्य कर्यों कर्यात्व कर्यात्व (यूप्यांची) साम्य होऊ कर्कल, नामध्ये ७५ (यूएचसी) साध्य होऊ शकेल, जामध्ये ७५ टक्के भारतीय लोकसंख्वेला पुढील दशकामध्ये कव्हर करण्याचे उदेश असले पाहिजे, सोबत ३०००० रुपयांपर्वंतची प्राथमिक आणि दुव्वम देखभाल आणि १००००० रुपयांपर्यंतची तृतीय श्रेणीची देखभाल प्रत्वेक नागरिकासाठी आवश्वक

आहे. शासनाने गरीबांसाठी विमा प्रीमियम कव्ह केला पाहिजे, तर भरणा करणे श्रवय असलेल्या लेकांनी अंशतः किंवा पूर्णपणे त्यांचा स्वतःचा प्रीमियम आजाराच्या उपचारांसाठी, हेल्थके अर प्रीमियमवरच्या स्वार्थहीन टॅक्स इन्सेण्टिट्ज्जसोबत भरला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खाजगी विरापीठांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करावे – डॉ. व्यंकट रंगन

अर्थसंकल्पाने खाजगी विद्यापीठांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतातील उच्च शिक्षणाची रूपरेषा निदर्शक स्थानांतरणातून चालली असून खाजगी विद्यापीठांसोबत दर्जा आणि मात्रेच्या बाबतीत लक्षणीव वोगदान करू लागली आहे. यापैकी काही जागतिक मानांकनांमध्ये सर्वोच्च मानांकन त्यापलेखी भारतीय विद्यापीठे म्हणून उदयास आली आहेत, ज्यांनी देशाच्या अनेक सुस्थापित विद्यापीठांना मागे टाकले आहे, असे मत कोईम्बतुरच्या अमृता बुनिव्हर्सिटीचे व्हर्छस चान्सेलर डॉ. पी व्वंकट रंबन यांनी व्यक्त केले आहे. 'मेक इन इंडिया'च्या आव्हानांना पूर्ण करण्यासाठी त्वांना स्पर्धेत उतरावे लागेल, नावीन्य दास्ववावे लागेल आणि सहयोग गावा लागेल त्याचप्रमाणे जलद्रशतीने वाळणाऱ्या सूचना-केंद्रित

लेकसंख्येच्या गरजांचा ऑगकार केला पाहिजे असेही डॉ. व्यंकट रंगन यांनी म्हटले आहे. उच्च उष्मांक अन्नावर अधिक कर लाटावा – डॉ. वॅंकर

उच्च उष्मांक असलेल्वा अन्नावर जास्त हरामळे अधिक आरोग्यदावी अन्नाच्वा पर्वायांना प्रोत्साहन मिळणार आहे. आजच्या घडीला भारतातील तरुण जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांना बळी पडत आहेत. वामध्ये हृदवाचे कार्य कमजोर करणारी स्यूच्ता, उच्च तणाव, अनियंत्रित मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल अशा आजारांबरोबरच, व्यवतीमध्ये प्रजनन क्षमताही कमी होत आहे, असे मत नोवा आवव्हीआय फर्टिन्डिगेने ग्रस-आवाब आणि वैगवीय ग्रंनालक हों. मनीष बैंकर यांनी व्यक्त केले. बदल नशैलीमुळे शारीरिक उपक्रमांसाठी कमी वेळ दिला जातो. तसेच उच्च उष्मांक असलेला आहार किंवा सातत्याने आरोम्यास हानिकारक आहार कि वा सातत्यान आरान्यास हानिकारक अशा आहार चेतल्वाने स्थूलता वाखण्यास मदत होते. सर्वात स्थूल देशांमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सरकारने अशा प्रकारचा कावदा . केल्वास स्थूलता दरावर नियंत्रण येण्यास मदतच होणार आहे, असेही डॉ. बॅंकर म्हणाले.

जीएसटीच्या रोलआऊटची प्रतीक्षा - राजगोपालन आम्ही वाट पाहत आहोत, आम्हाला जे ऐकायचे आहे ते जुलैमध्ये ऐकावला मिळणार आहे . हे देशभरातील रिटेलर्ससाठी कायापालट करणारे ठरणार आहे. असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी महटले. २०१७च्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल असलेल्या अमेश्वांबद्दल राजगोपालन म्हणाले की. आम्ही शसनाद्वारे तंत्रमा विद्यास निर्माणावद्दल आरि करेल. व्यक्तिगत करामध्ये सवलत आणि कराच्या एकात एक परिणामांना काढून टाकण्याद्वारे करता येईल. आम्ही रिटेलमथल्या एकडीआव नियमांमध्ये स्पष्टीकरणाकडे पाहत आहोत, ज्वामुळे त्याला समपातली क्षेत्र बनवले जाईल

डेननच्या 'एप्टीमल' ब्रॅंडचे भारतात अनावरण



अधिकाथिक लोकांना पोषक आहाराच्या माध्यमातून उत्तम आरोग्य प्रदान करण्याचे अभियान राष्ट्रपणाऱ्या जागतिक स्तरावरील अन्यप्रदाता कंप्रनी डेननने जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या फॉर्म्युला ब्रॅंड ' एटीमल' वे भारतात सादरीकरण केले आहे. यावेळी देवन 'देवियाचे राजस्थापतीय संज्ञालक रॉडियो लिमा जाम्बित होते मेय संचालक रॉडिगो लिमा उपस्थित होते

सोन् सुद् आयजी इंटरनॅशनलचा ब्रॅंड ॲम्बेसेडर

। मुंबई: आवजी इंटरनेंशनल वा फळ निर्वातदार कंपनीने अभिनेता सोनू सुद याची ग्रेंड ॲम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. फिटनेसप्रेमी आणि फळांचा चाहता असलेल्या सोनूने सर्वांना फळांवर आधारित डाएटची निकास केली असून आपला फिटनेस ऑणि उत्तम आरोग्य ही फळांचीच देणगी असल्याचे मोकळेपणाने कबूळ केले. आयजी इंटरनॅशनळने बेल्जियमस्थित फूळ कंपनी बेलओटीच्या सहकार्यान भारतात बेल्जियन कॉन्फरन्स पीयर्सही लाँच केली. सोनू सूद आणि सेलिब्रेटी शेफ रणवीर बार यांच्या इस्ते लाँच करण्यात आलेले हे फळ आता देशभरातील कार यांच्या हरते लॉच करण्यात आलेले हे फळ आ आघाडीच्या रिटेल दालनॉमध्ये उपलब्ध असणार आहे.

डिजिटल चलनाचा अंतभाव करणारा भारत हा पहिला देश ठरणार

॥मुंबई: गेखविग्रहत अर्बव्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यासाठी 'भारत कॉईन' या नवीन डिजिटल तंत्राची सरुवात करून भारत हा त्वा दिशेने वाटचाल करणारा जगतील पहिला देश बनू शकतो, असा दावा देशातील विविध अर्थतज्ज्ञांनी केला आहे. त्वाचबरोबर

विविध निश्चलनीकरणाच्या मोहिमेनंतर 'बिटकॉईन'च्या धर्तीवर अशाप्रकारचे तंत्र निर्वाळा

भारत अवलंबवू शकतो, या मुद्धावर अनेक अर्थतन्त्रांनी या वेळी जोर दिला. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ऑल

दर्श्ड दूड स्टर जाज जाल इंडिया असोसिएकन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय) यांच्या संयुक्त विद्यमानाने 'काळ्बा पैकाचे भवितव्य' या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. एआयएआयचे अध्यक्ष विजव कलंत्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी ते म्हणाले की, 'निश्चलनीकरणाच्या मोहिमेचे परिणाम हे दूरगामी आहेत माज, १९७८ मध्ये पहिल्यांदा करण्यात आले ल्या निश्चलनीक रणाच्या मोहिमेशी आनाच्या कारतारीनी

तुलना करता वेणार नाही. त्वामागचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या निश्चचलनीकरणाच्या मोहिमेर अवधे ३ टक्के चलन व्यवहारातन बाद झाले होते, तर आताच्या मोहिमेत तब्बल ८६ टक्के जुने चलन व्यवहारातून रद्व करण्यात आले. मार्जे,

. निश्चलनीकरणासारखी मोठी मोहीम राबवायची झाल्यास परिपूर्ण नियोजनाची आवश्यकता असते. अन्ना मोहिमांचे यश हे त्यांच्या

परिणामकारक अंमलबजावणीवर आधारलेले असते. त्वामुळेच भारताला आता परचा टप्पा गाउण्याची खप उत्तम संधी निर्माण ब्राली आहे. तर सायब तज्ज्ञ विजय मुखी यांनी 'बिटकॉन'चे यश आणि त्यामागील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबर्ल भाष्य केले. वा वेळी ते म्हणाले की, देशभरातील बहुसंख्य बैंका आणि वित्तीय संस्थानी व्लॉकचेन तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले आहे दीर्घकाळासाठी या तंत्रज्ञानाचा कितप लाभ होणार आहे, याचा अंदाज घेण्यासाठी या संस्थांनी काही पावलट प्रकल्पांची सरुवातही केली आहे.

॥ नवी दिल्ली : वाहतुकीसाठीचे सर्वात लोकप्रिय असलेल्या ओला मोबाइल ॲपने अपेले हॉस्पिटलबरोबर

भागीदारी केली आहे. याद्वारे चालक भागीदारांसाठी विस्तारीत वैद्यकीव

उपक्रमांचे आवोजन करणार आहे. वा

उपक्रमाअंतर्गत रस्त्वावर अपचाताची

अणीवाणीची परिस्थिती उद्भवली तर ओला चालकांना वैद्यकीव मदत देण्यासाठी प्रशिक्षण देण्वात वेणार

आहे. याशिवाव चालक भागीदारांना

जाह. पारावाप चालक नानाचाराना 'माब अपोल्जे कार्ड' देण्यात येणार असून याद्वारे त्यांना वैद्यकीव लाभ चेता येतील. बामध्ये अपोलो म्युनिच

काळ्या पैशाची व्याख्या टरवायला हवी! काल्या प्रैयाला येर 'भारतकॉईन'चा उपयोग करतान खूप काळजी घ्यायला हवी. काळा पैसा हा कथीही स्थिर नसतो. त्यामुळे काळा पैसा म्हणजे नेमके काय याची व्याख्या टरवायला हवी, असे मत आदित्य बिर्ला ग्रुपचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ . अजित रा यांनी व्यवत केले .

रोखीने रक्कम काढण्यावर निर्वंध लाटावेत। रोखविरहित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, तिला प्रोत्साहन देण्वासाठी तसेच रोख रकमेचा पुरवठा थांगवण्यासाठी केंद्र सरकारने विविध कल्पक उपाययोजना राववायला हव्यात. काळ्या पैशाची निर्मिती माठी केंद्र स भविष्यात विविध पावले उचलेल, असे 'अम्बत कॅपिटल'चे सौरभ मखर्जी यांनी महटले

हैदराबाद आणि चेन्नई अशा पाच शहरांमध्ये आयोजित करण्यात वेईल

आणि वानंतर पुढील काही महिन्यांत

अनेक शहरांमध्ये त्याचा विस्तार

केल जाणार आहे. 'लाईफसेव्हर ट्रेनिंग' याची खास रचना ओलसाठी

तवार करण्यात आली आहे. वाअंतर्गत

चालकांना अपघाती आणीबाणीसानी वैद्यकीय मदत म्हणून सुसञ्ज करण्यात

वेणार आहे. वासाठी त्यांच्या ओला वाहनात वैद्यकीय प्रथमोपचार पेटी

देण्यात वेणार आहे. या प्रशिक्षण सत्रात, अपोलो इमर्जन्सी तज्ज्ञ,

जखम झाल्यास, अचानक स्दवावर

मलबार गोल्ड करणार ६२० कोटींची गुंतवणूक

शृंबई: मलबार गोल्ड अण्ड डायमंड्सने जागतिक पातळीवर आपला विस्तार करणाराडी ६२० कोटी स्थयांची गुंतवणूक करणारा ओट. वांगैकी २२० कोटी स्थयांची गुंतवणुक भारतात करण्यात येणार असुन , ८०० कोटी रुपये जीसीसीमध्ये गुंतवण वेणार आहेत.यूएई येथे ९, भारतात ७, सौदी अरेबिया येथे ५, बाहरिन वेथे २ आणि क्वित नेथे एक दुकान उघडण्यात वेणार आहे. वा व्यवसाववृद्धी अंतर्गत समूहात कार्वरत असलेल्वा सध्याच्वा ९ हजारांच्या मनुष्यबळामध्ये एक हजारांहून अधिक व्यावसाविकांची भर घातली जाणार असून मार्च महिन्वापर्यंत कर्मचारी संख्या ही १० हजारांचा आकडा ओळांडपार आहे.

एच अँड आर ब्लॉकच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संकला

। मुंबई : एच अँड आर ब्लॉक ही ग्राहकांचे कर भरणाऱ्या कंपन्यांपैकी एक असन तिच्यातर्फे भारतातील कार्यवाहीसार्त जबून ताञ्जाक नारताताल कानपाहांसाठा पुण्याच्या मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून वैभव संकला यांची नियुक्ती केली आहे. रोहन पारीख वांच्याजार्ग आता वैभव हे काम पाहतील. आणि रोस्ट ारीख आता अमेरिकेच्या एच अँड ब्लॉकबरोबर काम करतील. वापुर्वी वैभव व्यवसायातील धोरणे आणि विकासांची कार्यवाही वाचे नेतृत्व करत होते संपर्ण व्यवसाय प्रक्रियांची जबाबदारी व्यतील. ही नियुक्ती कान्सस सिटीमध्ये जाहीर करताना प्रमुख नावीन्वपूर्ण अधिकारी जेसन हाऊसवर्थ यांनी वैभव यांची मंडळवर नियक्ती झाल्वाबद्दल आनंद व्वक्त केला हार्वर्ड साऊथ एशिया इन्स्टिट्यटची

टाटा ट्रस्टबरोबर भागीदारी

। मुंबई आदिवासी करागीरांसोबत काम णाऱ्या महाराष्ट्रातील राह फाऊंडेशनच्या ता बांधणीत बळकटी आणण्यासाठी . हार्वर्ड साऊथ एशिया इन्स्टिट्युट आणि टाटा टस्ट यांनी केली भागीदारी आहे. गरतात उपजीविका निर्मितीसाठी आख आलेल्या १८ महिन्यांच्या प्रकल्पासाठी निवड झालेल्या आणि अनदानास मिळण्यास पात्र असलेल्या ६ स्थानिक संस्थांमध्ये राह फाऊंडेशनचा समावेश आहे.ग्रामीण भागातील हस्तकला क्षेत्रात उपजीविका निर्मितीला मदत करण्यासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटी साऊथ एष्टिया इन्स्टियुट (एसआवए) या संस्थेतर्फे काही उपक्रमांना अनुदान देण्यात येणार आहे. त्यात पाळघर जिल्ह्यातील आदिवासी भागात काम जिल्ह्याताल आदिवासा भागात काम करणाऱ्या राह फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेची निवड झाली आहे. लाईक्लीहूड क्रिएशन इन इंडिया या हार्वर्ड युनिक्सिटी एसएआय वा संस्थेतर्फे टाटा ट्रस्ट्सच्या मदतीने आखण्यात आलेल्या १८ महिन्यांच्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे

आयओटी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानामळे रुग्णालयांतील उपचार खर्च निम्म्याने कर्मी होणार

। जयपूरः नावी-वाच्या उंबरट्यावर असलेल्या आरोग्य सेवा क्षेत्रात लक्षणीय बदल घडवण्यासाठी प्रामुख्याने ब्लॉकचेन तंत्रज्ञान व इंटरनेट ऑफ शिम्स (आयओटी) यांचे बळ असलेले डिजिटायग्रेशन मार्गदर्शक ठरणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केल्वामवे आरोग्व येवा व्योगातील उपचा खर्च २०२० पर्वंत ५० टक्क्यांपर्यंत कमी होणार असून सध्या हे प्रमाण ७० टक्वे आहे. अर्थो दावा आवआयणचणमआर युनिव्हर्सिटीने केला आहे.

आधुनिक ट्रान्झॅक्शनल ॲप्लिकेशनसाठी लेझर तंत्रज्ञान

असलेल्या ब्लॉकचेनमुळे रुग्णालयांना ऑडिट्स व कम्प्लायन्ससाठीचा खर्च कमी करता वेईल, दाव्यांच्या बाबतीत पारदर्शकता वाढवून अनुपालनविषयक धोका कमी केला जईल, ऑडिटच्या चोख नोंदी ठेवल्या जातील आणि रुग्णांच्या माहितीबाबत सरक्षितता वाढवली जाईल, वामुळे आरोग्य सेवा सुविधांना रुग्यसेवेमध्य सुधारणा करणे आणि चांगला नफा कमावणे शक्य होणार आहे. असे आवआवण्चण्मआर युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. संदीप नरुला यांनी म्हटले. आम्ही आता आरोग्य सेवा बाजाराकडून

वेलनेस बाजाराकडे जात आहोत यासंदर्भात आयओटी व ब्लॉकचेन महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ७० टक्के खर्च उपचारांवर होतो. २०२० पर्यंत उपचारांसाठीचा खर्च ७० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत कमी होईल, अशी अपेक्षा आहे. प्रतिबंधात्मक काळजीमध्ये २०२० पर्यंत १२ ट्वक्यांपर्यंत वाढ केली जाईल. सध्या हे प्रमाण ५ टक्के आहे. जारण सद्या ह प्रभाण ५ टक्क आहे. डायमॉस्टिक्समध्ये १५ टक्क्वांवरून २१ टक्क्यांपर्वंत वाळ केली जाईल. मीनिटरिंगमधील वाढ ७-८ ट्वन्यांवर २५ टक्क्यांपर्यंत असेल.

डिजिटल भांडवली बाजार यशस्वी होण्यामागे एनएसडीएलचा महत्त्वाचा वाटा

। मुंबई : भारतात डिजिटल भांडवली बाजारात यशस्वी होण्यामागे एनएसडीएलचा महत्त्वाचा वाटा आहे. मध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना अधिक सुरक्षित डिमेंट सेवा द्यावी वासाठी तसेच यमग्र भांडवली बाजाराच्या सुरक्षिततेसाठी एनएसडीएल कावमच नवनवीन गेण्टींचा अवलंब करेल आणि अत्याधुनिकतेची कस धरेल याचे आश्वासन देतो, असे प्रतिपादन एनएसडीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्वकारी अधिकारी जी. व्ही. नागेश्वर राव वांनी केले.नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड अर्थाव एनएसडीएल ही भारतातील सर्वात मोडी डिपॉझिटरी संस्था असून तिच्चा भारतीव मोडवली बाजाराला डिमेंट व इतर संलग्न सेवा उपलब्ध करून देण्वाच्या यशस्वी वाटचालीला २० वर्षे पूर्ण ग्राली आहेत. सेबीचे चेअस्पन यू. के. सिन्हा बांच्या प्रमुख उपस्थितीत हा यशसोहळा संपन्न झाला. बाप्रसंगी जी. व्ही. नगेशवर राव म्हणाले की, आज एनएसडीएल ही जगातील डिपॉझिटरीमध्वे आचाडीची संस्था आहे. त्यांना अपचाती विमा सवलतीच्या दाब पदल्यास किंवा श्वास घेण्यास गर आहे. हा तपक्रम बंगळरू. मंबर्ड, नवी दिल्ली.

ओला-अपोलोची भागीदारी

जातिक संस्थान प्रशुपाराच राज्याचा जाताजा कारता साम्ब्रा उपस्थितीत पोर्तुमाल पर्यटन विभागावदोवर आधिकृतरीत्वा साम्ब्रास्य कत्तर मान्य करण्यात आला. पर्यटन करार पोर्तुगालचे पर्यटन अध्यक्ष लुईस आरावजो व संस्थेचे अध्यक्ष दत्तराज साळगावकर यांनी

साळगावकरचा पोर्तुगाल पर्यटनशी करार ||पणजी : मनोरा रावा येथील व्ही. एम. साळगावकर आंतरराष्ट्रीय आतिथ्य संस्थेतर्फे पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनिओ कॉस्ता बांच्या ुर्दर्साक्षर करून करारला मान्यता देण्यात आली.आतिथ्य संस्थेचे संचालक इरफान मिरक्का वांच्याकडून पर्वटन क्षेत्रातील आचाडीसाठी दोन राष्ट्रांमधील सहकार्यासाठी प्रवत्न करण्यात आले होते.

सेंटल स्टॅटिस्टिक ऑफिसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कृषी क्षेत्राचा एकूण सकल मूल्यातील वाटा सुमारे 94.34 टक्के इतका आहे. त्यामळे गुंतवणूकवार आणि उद्योजकांना कृषी क्षेत्र नेहमीव आकर्षून घेते. सतत विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत असलेल्या शेती व्यवसायात नवनवीन संशोधनासाठी प्रचंड वाव आहे. भारतात बी-बियाणे, फळे, मसाला पिके, अवजारे अशा कृषीसंलग्न सर्वच उत्पादनांची

निर्मिती होते. त्यामळे तंत्रजानाच्या उत्पन्न वादवणे महत्त्वाचे ठरते. डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अशा पक्रमांद्वारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तंत्रज्ञान क्रांतीला नवे बळ दिले आहे . ज्यामुळे शेती क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे. खालील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारतीय कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे.

१ . पशधन बायोमेटिक्स या तंत्रज्ञानाच्या मक्तीने जनावरांचे ान-वलन आणि आहाराची पद्धत यावर बास्काईने लक्ष ठेवणे शक्य होते. तसेच लसीकरण औषधोपचार, हृदवाचे ठोके, प्रसृती, पष्नु विम यांची नोंदणी ठेवता येते. या तंत्रज्ञानाचा



केल्वास इवर टॅगिंग, हॉट टॅगिंग वा त्रासचावव पद्धती टाळता येतात. भारतातील काही मोजक्या डेअरींनी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे पशुधन बायोमेट्रिक्सद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीमुळे जनावरांचे निगडित समस्यांवर तातडीने उत्पादन वाढते आणि दर्जा सधारतो

२. शेतीसाठी मोबाइल ॲप शेतकञ्बांसह देशातील सर्वच घटकांमध्ये रमार्टफोनचा प्रसार वेगाने होत आहे. श्रेतीविषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी सोन्वाची खाण समजली जाते. उ

उरतील. इंटरनेटची सहज उपलब्धता आ दर पाहता २०१७ मध्ये या ॲपचा संपूर्ण भारतात निश्चितच सर्वेदर प्रसार होईल. ३. बिग डेटा

सध्याच्या काळात हेटा (माहिती) ही

कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी अत्याधानक तत्रज्ञान

. स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. भारत सरकारने विविध कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या मरतीने विविध मोबाइल ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपच्या साहाय्याने हवामान, स्थानिक मार्केट, बी-बियाणे, खते यांत्रावत माहिती मिळू शकते. त्वाचवरोबर कृषीतज्ञांचा सल्लावेखील मिळू शकतो. नव्या पिढीतील शेतकव्यांना हे ॲप

नव्या पिढीतील शेतकऱ्यांना हे ॲप शेतीविषयक निर्णय घेण्यासाठी अत्वंत उपयोगी

योग्य विश्लेषण केल्यास निर्णय घेणे सोपे जाते शेतकऱ्यांनी बेस्बील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हळूहळू बिग डेटाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील काही मोजक्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये विशिष्ट अशी उपकरणे ब्रसवली आहेत. जी मातीची संपीकता. उपकरण बसवला आहत, जा नावाचा सुपाकता, खतांचा फिकांवरील प्रभाव, पाण्याची उपलब्धता अशा घटकांची सूक्ष्म नोंद करतात. वा उपकरणांनी प्रचंड प्रमाणात गोळा केलेली माहिती नंतर शेतकरी

त्या शेतीसंलग्न कामांत वापरू शक हळूहळू अशी शेतं माहितीची कोटारं बनतील आणि योग्य विश्लेषण करून या माहितीचा पुरेपुर

उपयोग कला जाहरा. ४. कृषी क्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानाचा वापर नंना तंत्रज्ञानावर अद्यापि संशोधन सुरू आहे आणि भविष्यात ते वापरास योग्य बनेल. विविध नॅनो उपकरणे आणि नॅनो परार्थांच्या उद्यामुळे भारतीय शेती क्षेत्राच्या वाळीस नवे मार्ग खुले झाले आहेत. शेतीत नॅनो तंत्रज्ञानाचा अवलंब केल्वास खते व कीटकनाशकांचा कमीत कमी व पूर्ण क्षमतेने वापर करता येईल; तसेच त्यांचा अफ्यय टाळता येईल, नॅनो पार्टिकलच्या साहाय्याने खते व कीटकनाशक व तपनाशके अचूकतेने फवारता येतात. नेंनो पेस्टीसाईइस अधिक पर्यावरणपूरक असतात; तसेच त्याद्वारे तण, कीड व रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते. तर नेंनो फर्टीलाइरमुळे पिकांतील पोषक मूल्वांचे प्रमाण वधारले आणि खतांचा अपव्यवसुद्धा टाळता येईल. कृषी अनुवंश शास्त्रात रेखील नॅनो तंत्रज्ञानावर ः निर्मिती होत आहे.

- मोहनीश शर्मा, सी.ई.ओ., देस्ता ग्लोबल

India should be the first to adopt digital currency: Experts



In a panel discussion on 'Future of Black Money', organised by All India Association of Industries (AIAI) and World Trade Centre Mumbai, India's leading experts on digitisation and economists agreed that India had the opportunity to be the first country to implement a completely digital financial framework by adopting Bharat Coin – a digital currency on the lines of Bitcoin – and by redefining the legal tender in the wake of an unexpected demonetisation. The participants felt that demonetisation alone would not result in reducing counter felting, anonymous terrorist funding or curbing the black money. Present during the occasion was Vijay Kalantri, president, AIAI; Vijay Mukhi, cyber security expert; Ajit Ranade, chief economist, Aditya Birla Group; and Saurabh Mukherjea, CEO, Ambit Capital among others.

Publication: Brand Turks

Link: https://brandturks.wordpress.com/2017/01/22/india-should-be-the-first-to-adopt-digital-currency-opine-experts/

Publication: Mumbai News Network

Link: http://mumbainewsnetwork.blogspot.in/2017/01/india-should-be-first-to-adopt-digital.html?q=India+should+be+the+first+to+adopt+digital+currency,+opine+experts

Publication: Brightnewsonline

Link: http://www.brightnewsonline.com/

Publication: NRI News 24*7

Link: http://nrinews24x7.com/india-should-be-the-first-to-adopt-digital-currency-

opine-experts/

Publication: The Dollar Business

Link: https://www.thedollarbusiness.com/news/will-bitcoins-be-the-future-money-

for-india/49201